

■ वर्ष - २ रे ■ अंक - १८३ वा ■ अमरावती (महाराष्ट्र) ■ गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ ■ संपादक - शुभांगी जोशी ■ मुल्य - १ रु. ■ पृष्ठ - ६

सर्वांच्या एकग्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो: पंतप्रधान मोदी

विदर्भ प्रजासत्ताक
दि. १५ नवी दिल्ली

संगृंदे देश ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. देशाचे पंतप्रधान नंदें मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. तप्त्वर्वा पंतप्रधान नंदें मोदी यांनी राज्याट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नंदें मोदी यांनी पुन्हा एकदा विकसित भारत करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नंदें मोदी यांनी संबोधनाच्या सांगितले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या अगणित स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्याचा आजाचा



दिवस आहे. हा देश त्यांचा क्रुणी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीपुढे आपल्या चिंतेत भर पडली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपले कुटुंबीय गमावले; राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. त्या सर्वांप्रती सहानुभूती व्यक्त करतो आणि खात्री देतो की, या संकटाच्या वेळी हे राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

२०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो

आताच्या घडीला देशात १४० कोटी जनता आहे. जर आपण संकल्प केला आणि एकत्रितपणे वाटचाल केली तर, सर्व अडथळे पार करत २०४७ पर्यंत नक्कीच विकसित भारत बनवू शकतो, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी संबोधनाच्या सुरुवातीला केला. एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान द्यायला तयार होते. पंतु, आजचा काळ देशासाठी जगण्याचा आहे. देशासाठी बलिदान देण्याची तयारी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर देशासाठी जगण्याचा संकल्प भारताला समृद्ध करू शकतो. नेशन फर्स्टच्या संकल्पाने आम्ही प्रेरित आहोत. 'होकल कॉर्न लोकल'चा मंत्र

आम्ही दिला. मला आनंद होत आहे की, होकल कॉर्न लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

दरम्यान, आमच्या सुधारांची बांधिलकी चार दिवसांच्या टाळ्यांसाठी नाही, आमच्या सुधारांची प्रक्रिया कोणत्याही जबरदस्तीमुळे घडून आलेली नाही, तर ती देशाला मजबूत करण्याची आहे. आम्ही राजकीय दबावामुळे कोणताही निर्णय घेत नाही, आम्ही राजकीय गणितांनुसार निर्णय घेत नाही. आमचा एकच संकल्प आहे की, प्रथम राष्ट्रहित, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पाण्यात, अवकाशात अन् जमीनीवर देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्सव

विदर्भ प्रजासत्ताक
दि. १५ अमरावती

राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना आणून, राष्ट्रीय ध्वज साजरे करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया सर्व भारतभर संपूर्ण उत्साहाने मिरवणुकांमध्ये सामील होतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याच्या भावनेला समर्पित लोक शर्यती आणि मेरीथां, रेली मध्ये भाग घेतात. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाचा आदर करण्यास प्रोत्साहित केले जाते. अशयात अमरावती शहर पोलिस आयुक्तलयातील पोलीस अमलदार



प्रविण आखरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून पोलीस जलतरण केंद्रात अकरा फूट पाण्याखाली. तिरंगा लहरवून स्वातंत्र्याचा उत्साह साजरा केला. प्रवीण एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत हे विशेष.

उद्धव ठाकरेवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र तूर्तस नाही

विदर्भ प्रजासत्ताक

दि. १५ मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दूरीने महाविकास आघाडीनी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात मविआ निवडणक लढणार का असा प्रचारप्रश्न निर्माण होत आहे. महाविकास आघाडीचे असेतील असं सूत्रांच्या दृष्टीने आघाडीचे सरकार असताना आले आहे.

प्रचारप्रमुख उद्धव ठाकरे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा असतील असं सूत्रांच्या चेहरा कोण असेल यावर मात्र हवात्याने माध्यमांनी बातम्या निवडणुकीच्या निकालानंतरच दिल्या आहेत. महाविकास ठरबलं जाईल असं सांगण्यात आघाडीचे सरकार असताना आले आहे.



शाहू, फुले व आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक, कांग्रेस पक्षाचे निष्ठावंत

मा.किरोट बोटकर

सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी
माजी अध्यक्ष शहर (जिला) कांग्रेस कमेटी

यांना वाढदिवसाच्या हार्टिक शुभेच्छा | स्वतंत्र दिनाच्या हार्टिक शुभेच्छा!

डॉ. गणेश पाटील, माजी कूलगुरु, डॉ. बी.आर.देशमुख, श्री.मैत्र्यासाहेब निचळ, मुत्रा राठोड, मैत्र्या पवार, प्रा. डॉ. अनिल देशमुख, अॅ.पी.एस. खडसे, प्राचार्य डॉ. सुभाष गवई, राजाभाऊ चौधरी, प्रा.गोपीचंद मेश्राम, प्रा.डॉ. अंजली ठाकरे, दिनेश खोडके, आसिक तव्हकल, नसिम खान (पप्पु), रफिकभाई (पत्रकार), अनिल माधोगढिया, प्रा. जगदीश गोवर्धन, दीपक हुंडीकर, सलीम मिरावाले, अभिनंदन पेंडारी, श्रीमती करीमाबाजी, राजेश चव्हाण, समीर जवंजाळ, वैभव देशमुख, योगेश सोळके, दीपक लोखंडे, भाषकर रिठे, रमेश रामटेके, बाबर कुरैशी, नियाजखान एजाज खान, खोल्यामा खुर्रखरम, शरद मोहोड, सुरेंद्र देशमुख, सौ. अनिला काजी, सौ. वंदना थोरात, सौ. शिल्पा राऊत, सौ. योगीता गिरासे, सौ. जयश्री वानखडे, सौ. जयश्री मरापे, सौ. आशा अधम, सुरेश कांगेजिया, अॅ.ड. राहुल सातपुते, संजय बोबडे, प्रकाश पहुरकर, डॉ.मतीन अहमद, देवेंद्र जोशी, डॉ. महजहर अली, श्री.भूसुकी गोवर्ड्हन, प्रा. सतीश कडू, अभिजीत देशमुख, किशोर देशमुख, आरिफ कुरैशी, मोहम्मद निखिल रामटेके, अरुण रामेकर, राजू कोंडे, अभिषेक अलकरी, राजकुमार गुलहाने.

देशातील छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त बस्तर भागातील

१३ गावांमध्ये आज पहिल्यांदा तिरंगा फडकला

विदर्भ प्रजासत्ताक
दि. १५ अगस्ट



भारत आज (१५ ऑगस्ट)

आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताच्या ७८च्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान, स्वातंत्र्यदिनिमित्त देशातील प्रत्येक शहरांसह गावांमध्ये सुरक्षा दलाच्या नवीन छावण्या उभारण्यात आल्यानंतर या परिसराला नवीन छावण्या उभारत्यानंतर या परिसराला नवीन ओळचाली आहे.

याचबरोबर, शिवर शांतिपूर्ण आणि समृद्ध बस्तर तयार करण्यासाठी तरुण आणि वृद्धांसाठी आयोजन किंवा म्हणून काम करतील. शिवर शक्तीर अंकरी योजना लोकांपर्यंत, बस्तर भागातील १३ गावांमध्ये आयोजित चुटवाही (विजापूर), कस्तुमेड्या, गुरुवारी प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. आयोजित चुटवाही (विजापूर), कस्तुमेड्या, इराकम्बडी आणि मोहंडी (नारायणपूर), टेकलगुडे म, पुवर्ती लखापल आणि पुलनपड (सुकमा) गावात पहिल्यांच असलेल्या घड्याळ चिन्हाचा वापर केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते अंजित पवार गटात जातायत की काय या चर्चेला आता जोर येऊ लागला आहे.

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा दिल्यामुळे जोपर्यंत वैदेवी उच्च न्यायालय निकाल देत नाहीत तोपर्यंत ते बाहेरच असणार आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या समरे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली.



निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहणार, असे विविध प्रश्न निर्माण आहेत. पंतु नवाब मलिक यांनी आता स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देवंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंजित पवार याना लिहिले होते. तेहावासून मलिक यांना राष्ट्रवादीने दूरच ठेवले आहे. यामुळे चेरांगी विधानसभा निवडणुकीत अणुकीलीनार या मलिक यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी अंजित पवार गट त्याना उमेदवारी देणार का? मलिक अपक्ष लढाणार की

ठाकरे यांनी आघाडीचे सरकार आणि असेतील असं कांग्रेसने निर्माण दिवावासून मुख्य यांना तुरंगवास झाला होता. प्रवाहातील राजकारणापासून लांब राष्ट्रवादीतील बंडानंतर नवाब मलिक यांनी त्यांच्या शुभेच्छा प्रतावर क्षेत्रात टाळवे होते. पण सुटकेच्या राष्ट्रवादींचं अधिकृत पक्षचिन्ह

आहे. त्याची विशेष जबाबदारी कॉग्रेस नेते पूर्वीराज चव्हाण यांना सोपवण्यात आली आहे. त

झगमगाठी आणि चित्थराक सोहळा होऊन पैरेस ऑलिम्पिकची संगता झाली. सर्वांधिक चार सुवर्णपदके जिंकणारा फ्रान्सचा जलतरणपूर्त लेअॉन मारशाने मैदानात प्रवेश केला आणि पंधरवडाभर तेवत असणारी ऑलिम्पिक ज्योत शांत झाली. ऑलिम्पिक सोहळ्यात एकप्रकारे कला व क्रीडा यांचा मनोहारी संगम होतो आणि वैश्विक एकात्मता व बुंधावाही जोपासला जातो. इ. स. पूर्व ७७६ पासून ग्रीसमधील ऑलिम्पिया या टिकाणी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आणि त्यावरूनच या खेळांचे नाव 'ऑलिम्पिक' पडले.

ग्रीसच्या हांसाबरोबर इ. स. पूर्व ३९४ मध्ये या स्पर्धा बंद पडल्या. त्यानंतर एकदम सुमारे १५०० वर्षांनंतर फ्रेंच क्रीडापृष्ठ बॅरन क्युबर्टीन यांच्या अध्यक्षतेखाली १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीर्फे ६ ते १५ एप्रिल १८९६ पासून ग्रीसमधील अथेन्स शहरातून ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यास सुरुवात झाली.

१९०१ मध्ये पैरेसलांचा झालेल्या स्पर्धेतून भारताने या क्रीडा स्पर्धात सुभागी होण्यास सुरुवात केली. या स्पर्धेत ब्रिटिश राजवटीतील भारताकडून नॉर्मन प्रीचार्ड याने अंथेटिक्समध्ये दोन रौप्यपदके मिळवली. तेव्हापासून भारताला इतक्या वर्षात अत्यंत मोजकीच पदके प्राप्त झाली आहेत. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ६ पदके मिळाली. ही तोवरची भारताची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. १९२०, १९२४, १९७६, १९८४, १९८८ व १९९२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरात भोपळाच पडला.

गोल्यावेळच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये

क्षम्पाद्वकीय

ऑलिम्पिकचे 'प्रगति' पुस्तक

भारताने सात पदके प्राप्त केली, तर यावेळी केवळ सहाच पदके प्राप्त झाली असून, विनेश कोगाटला रौप्यपदक मिळाले, तर टोकियोशी बरोबरी करण्यातकी आपली कामगिरी झाली आहे, असे म्हणावा आले असते. पृष्ठांच्या हिसेबात भारताचे स्थान ४८ वर होते, ते आता ७१ वर गेले. भालाफकीत नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळेल, असे बात होते; पण त्यालाही रौप्यच मिळाले. एकीनी सुवर्णपदक न मिळाल्यामुळे भारताचे स्थान दहाने गडाडले. अमेरिकने १२६ पदकांसह अग्रस्थान मिळवले असून, ९१ पदके मिळवून चीनने दुसरे स्थान प्राप्त केले.

खेळाच्या चार स्पर्धांमध्ये भारतीय चौथ्या क्रमांकावर आले. म्हणजे पुढील ऑलिम्पिकमध्ये या खेळांमध्ये तरी भारताला किमान कांस्यपदक जिंकण्याची आकांक्षा बांधात येईल. भारताच्या आकाराच्या १.४ टक्के इतके हरियाणाचे भौगोलिक क्षेत्र आहे; परंतु सहावैकी चार पदके हरियाणाने पटकावली. नेमाबाज मनू भाकरने दोन कांस्यपदके मिळवली. स्वातंत्र्यानंतर हो प्रथमच घडले. महाराष्ट्राचा नेमाबाज स्वचिनिल कुसाळने ५० मीटर रायफल श्री पोंगिशनच्या पुलश गटात कांस्यपदक जिंकले. रेल्वेत नोकरी करण्यापासून ते ऑलिम्पिक विजेतेपद प्राप्त करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरक आहे. किमान एका तपाची तपश्चार्या करून पैरसमध्ये त्याने भारताचा तिंगा फडकावला. क्रिकेटपूर्व एप. एस. धोनी सुरुवातीच्या काळात रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करत असे. स्वचिनिली मध्य रेल्वेत हेव काम करतो. शांत वजन कमी करण्यात विनेशला आलेले अपवश

आणि महिला बॉक्सर निखत झारीनला सामन्याच्या दिवशी न मिळालेले प्रशिक्षण यासारख्या घटनावर निव्वळ चर्चा करत बसण्याची वेळ येईल. चीनने सुमारे २० वर्षे ऑलिम्पिकमध्ये भागच न घेता नवीन खेळांडू घडवण्यावर लक्ष दिले.

५ ते १० व्यागतील क्षमता असलेली मुले-मुली हेरून, त्यांना मोफत शिक्षण व राहण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्याच्या परिणामी चीनला मोठे यश मिळत गेले. आपल्याकडे 'भारतीय क्रीडा प्राधिकरण' असून, त्याची ठिकिठिकाणी केंद्री हातेत; परंतु त्याची पुर्नर्चना होण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीची केंद्रेही बाढवण्याची गरज आहे. अनेक राज्यांतील शाळा वा महाविद्यालयांना स्वतःचे मैदान नाही, हे कटू सत्य स्वीकारावे लागेल आणि त्यात फारशी सुधारणा झालेली नाहीच, शिवाय आधीच्या यशाची बरोबरी करणेही जमलेले नाही.

देशातील क्रीडा संस्कृतीवर तसेच ती निर्माण करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नावरच त्यामुळे भले मोठे प्रश्नविन्ह निर्माण केले आहे. या कथित प्रगतिपुस्तकावरून आणण कोणता धडा घेणा? ब-ज़िलाची लोकसंख्या २० कोटी असून, त्यास २० पदके मिळाली, तर साडेपाच कोटीच्या केनियाने ११ पदके मिळवली. पैरिसमध्ये मणिका बात्रा आणि श्रीजा अकुला यांनी टेबल टेनिसमध्ये उपांत्ये फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला. भारतीय अंथेटिस्टीपदके मिळवली नसली, तरी भविष्यातील उज्ज्वल कामगिरीची चुणूक दाखवली, हीच काय ती जेवेची बाजू; मात्र पुढील ऑलिम्पिकमध्ये चमक दाखवण्यासाठी नव्याने ठोस प्रयत्नांची गरज आहे. अन्यथा वजन कमी करण्यात विनेशला आलेले अपवश

कुस्ती संघटनेमध्ये खासदार बृजभूषण यिंह यांनी कहर केला. अनेक राज्यांत क्रीडा पुरस्कार देताना बशिलेबाजी होते. खेळांडूना पुरेसे मानधन मिळत नाही. केंद्र सरकारने ऑलिम्पिक सरावरच्या खेळांडूवर लक्षणीय खर्च केला; पण त्याचा परिणाम काय, याचाही शोध घ्यावा लागेल. धोरणातच खेळाला महत्वाचे स्थान दिल्याशिवाय भारत वरचे स्थान मिळवू शकणार नाही.

आरोग्य संपदा

आहार विशेष

'या' ३ वेळा घातक, यावेळी चहा पिणे टाळले नाही तर तब्बेत बिघडणारच

दि. १५ विदर्भ प्रजासत्ताक

सकाळी किंवा सायंकाळी, चहा आणि कॉफीची तळफ या दोन्ही वेळेत येते (द्वारा). पावसाच्यात गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा अनेकांना होते. पण चहा आणि कॉफी पिण्याची देखील एक ठाराविक वेळ असते त्यात चहा आणि कॉफी पिण्याची व्यायाम होवे. काही लोक जेव्हा तळफ येईल तेव्हा चहा किंवा कॉफी पिणी पितात.

जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. चहा आणि कॉफी पिण्याची देखील एक ठाराविक वेळ असते त्यात चहा आणि कॉफी मध्यांदित प्रमाणात व्यायाम होवे. कारण यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

द हेल्प साईट.

कॉफी-

२०१८

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. चहा किंवा कॉफी पिण्याची व्यायाम होवे. काही लोक जेव्हा तळफ येईल तेव्हा चहा किंवा कॉफी पिणी पितात.

जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. चहा किंवा कॉफी पिण्याची देखील एक ठाराविक वेळ असते. जे चहा आणि कॉफी पिण्याची व्यायाम होवे. काही लोक जेव्हा तळफ येईल तेव्हा चहा किंवा कॉफी पिणी पितात.

संध्याकाळी चहा पिणे टाळा-

दीची भावसार यांच्या मर्ते,

लोकांनी दुपारी ४ नंतर चहा पिणे टाळावे. ज्ञोपण्याच्या किमान ६ तास आधी, कॉफीनयुक्त पेय पिणे टाळावे. कॉफीनमुळे झोपेचं चक्र बिघडू शकते.

पुढील

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

दिवसाच्या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी-

२०१९

‘एमपीएससी’ : २५ आँगस्टच्या संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना

विदर्भ प्रजासत्ताक

दि. १५नागण्ठे :- राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (२०२४) २५ आँगस्टे रोजी घेण्यात येणार आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार सदर परीक्षा २८ एप्रिल घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात सरकारने मराठा समाजासाठी १०

टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा फेब्रुवारी महिन्यात केला. तसेच या कायद्यानुसार शासकीय सेवेतील विविध पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवाराचे आरक्षण लागू करण्याचे आदेश देण्यात आले.

त्यानुसार आयोगाने नव्या आरक्षणाप्रमाणे जागा निश्चिती करून प्रस्ताव पाठविण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. तसेच २९ मार्चच्या सूचनेनुसार २८ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य सरकारने आता सुधारित ५२४ पदांचा प्रस्ताव आयोगाला पाठविला असून त्यानुसार ही पदे

भरण्यासाठी २५ आँगस्टे रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या परीक्षेसाठी आयोगाने आता महत्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार २५ आँगस्टे २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या <https://mpsconline.gov.in> संकेतस्थळावरील प्रवेशपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली

मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृती इत्यादी नाही.

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना उपलब्ध आहेत.

आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करण्याच्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिका रानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायदमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. प्रवेश प्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्वलत्यास उमेदवारास आयोगाकडे संपर्क करता येणार आहे.



या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका

प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने,

बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार



एका महिलेल्या पायाचे हाड मोडले असून इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी

दिली. मृत्यू झालेल्या भाविक महिलावर हरिद्राव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या अपघाताची उत्तराखंड पोलीस चौकशी करीत आहे. दरम्यान, धारधाम यात्रेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने अकोला जिल्हावर शोककाढ पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

चारधाम यात्रेवर गेलेल्या भाविकांवर काळाया घाला अकोलेल्यातील दोन महिलांचा अपघातात मृत्यू

विदर्भ प्रजासत्ताक

दि. १५अकोला : चारधाम यात्रेवर गेलेल्या अकोला जिल्हातील भाविकांवर काळाने घाला घालता. उत्तराखंडमधील श्रीनगर गढवाल येथील श्रीकोट येथे अनियंत्रित भरधाव टँकर्से महिलांना चिरडल्याची भीषण दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात अकोला जिल्हातील दोन महिलांचा अपघातात अकोला जिल्हातील दोन महिलांचा मृत्यू झाला,

दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या ब्रदीनाथ येथून दर्शन करून आल्यावर हा अपघात झाल्याची माहिती आहे.

अकोला व अमरावती जिल्हातील सुमारे १२० भाविक चारधाम यात्रेतील ब्रदीनाथ येथे दर्शनाला गेले आहेत. भाविकांनी ब्रदीनाथ येथे दर्शन केले. त्यानंतर

सर्व भाविक उत्तराखंडमधील श्रीनगर गढवाल येथील श्रीकोट येथे एक हॉटेलमध्ये मुकामासाठी थांबले होते. मांगळवारी रात्रीच्या सुमारास भाविक महिला हॉटेलबाहे बमू चर्चा कीत होत्या. त्यावेळी काळ बनून पाण्याचा टँकर आला. अचानक भरधाव वेगात एक पाण्याचा टँकर अनियंत्रितरित्या झाला. हा टँकर श्रीनगर येथून

श्रीकोटला जात होता. यादरम्यान त्या टँकरवील चालकाचे नियंत्रण सुटले. त्या अनियंत्रित टँकरने सुरुवातीला एका गायीच्या बछड्याला जोरदार धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित टँकरने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या भाविक महिलांना चिरडत नेले. पुढे तो टँकर एका घिंतीला जाऊन धडकला. या भीषण अपघातात

अकोला जिल्हाच्या तेलहारा शहरातील ललिता हरीस टावरी (४४) आणि सरित उर्फ गौरी नरेश (४५) या दोन महिलांचा मृत्यू झाला. सारिका राजेश राठी (४६), संतोषी धनराज राठी (४५), त्यांनी अपघातात अनियंत्रित टँकरने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या भाविक महिलांना चिरडत नेले. पुढे एवढा भीषण होता की टँकरखाली धडकला. या भीषण अपघातात चिरडलेल्या महिलांना बाहेर

काढण्यासाठी जेसीबीची मदत याची लागली. अपघातातील सर्व जखमी भाविलांना तात्काळ श्रीनगरच्या गढवाल येथील बेस रुणालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी ललिता टावरी यांना तपासून मृत घोषित केले, तर सरित यांचा उपचारारम्यान सुरुणालयात मृत्यू झाला. इतर तीन महिलांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु दिली. मृत्यू झालेल्या भाविक महिलावर हरिद्राव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या अपघाताची उत्तराखंड पोलीस चौकशी करीत आहे. दरम्यान, धारधाम यात्रेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने अकोला जिल्हावर शोककाढ पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

स्वातंत्र्य, या शब्दाचा अर्थ फक्त बाह्य बंधनाची समासी नाही, तर हे एक उच्चतम सामाजिक वैतकी जबाबदीचे प्रतीक आहे. १५ आँगस्टे १९४७ रोजी भारताने ब्रिटिश साप्राज्यापासून स्वातंत्र्य प्राप्त केले, पण त्यातरचा काळ एक नवा प्रश्न उभा राहिला - स्वातंत्र्याचे वास्तविक अर्थ आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जावी?

स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी घटना असली तरी ते स्वैराचार किंवा कायद्याची अनुपस्थिती म्हणून मानले जाऊ शकत नाही. स्वातंत्र्य म्हणजे एका राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, न्याय व समानतेच्या सिद्धांतावर आधारित एक सामाजिक, सांस्कृतिक, आणि अर्थिक स्वतंत्रता प्राप्त करणे आहे.

स्वातंत्र्याचे तत्त्व म्हणजे व्यक्तीला विचार, वर्तन, आणि क्रियाशीलतेची स्वतंत्रता देणे, पण या स्वतंत्रतेचा वापर जबाबदारी आणि आचाराधरमानी भरलेला असावा लागतो. एखाद्या समाजात स्वातंत्र्याचा अतिरेक म्हणजे स्वैराचार होऊ शकतो, जो समाजाच्या सुव्यवस्थेचा आणि न्यायाच्या तत्वांचा उल्लंघन करतो.

स्वातंत्र्याची वर्तमानातील भूमिका फक्त व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या चौकटीत बदित नाही, तर हे अधिक व्यापक आहे. त्यात सामूहिक हित, सामाजिक न्याय, आणि संविधानिक मूल्यांचे पालन यांचा समावेश आहे. स्वातंत्र्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, कायद्याचा आदर, नैतिकता, आणि सामाजिक जबाबदारी यांची आवश्यकता आहे.

स्वातंत्र्याच्या माध्यमातून व्यक्तीला योग्य अधिकार प्राप्त होतात, पण हे अधिकार समाजाच्या इतर सदस्यांच्या अधिकारावर आक्रमण करू नव्हेत, ह्याची खात्री करणे

शुभांगी जोशी
संपादक विदर्भ प्रजासत्ताक

भाजप नगरसेविकेच्या पतीकडून माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

विदर्भ प्रजासत्ताक</

